

**Kavayitri Bahinabai Chaudhari**

**North Maharashtra University, Jalgaon**

**A Grade NAAC Re-Accredited (3<sup>rd</sup> Cycle)**

**BOS in History**

**Revised Syllabus**

**Third Year B.A. (History)**

**CBCS**

**(With effect from June 2020)**

!! अंतरी पेटवू ज्ञानज्योत !!

***Kavayitri Bahinabai Chaudhari  
North Maharashtra University, Jalgaon***

**Faculty - Humanities  
Subject - History**



**Revised Syllabus  
for  
B. A. Third Year  
Semester - VI  
(With effect from Academic Year 2020-21)  
Choice Based Credit System (CBCS)**

**Kavayitri Bahinabai Chaudhari**  
**North Maharashtra University, Jalgaon**  
Structure of T. Y. B. A. (Faculty of Humanities) Under CBCS Pattern (2020 - 2021)

Semester	Discipline Specific Core Course DSC	Ability Enhancement Compulsory Courses AEC	Skill Enhancement Course SEC	Discipline Specific Elective Courses DSE	Generic Elective GE
V Credits : 28 (10 Papers)	MIL 3 (03) DSC 1 E (03) DSC 2 E (03) DSC 3 E (03)	English Communication (02)	SEC 3 (02) History	DSE 3 A (03) DSE 4 A (03)	GE 1 A (03) GE 2 A (03)
VI Credits : 28 (10 Papers)	MIL 4 (03) DSC 1 F (03) DSC 2 F (03) DSC 3 F (03)	English Communication (02)	SEC 4 (02) History	DSE 3 B (03) DSE 4 B (03)	GE 1 B (03) GE 2 B (03)

१. **AEC - English Communication** ही अनिवार्य अभ्यासपत्रिका आहे. तृतीय वर्षास प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्याने ही अभ्यासपत्रिका अभ्यासाणे अनिवार्य आहे.
२. **MIL** ही अनिवार्य अभ्यासपत्रिका आहे. तृतीय वर्षास प्रवेशित प्रत्येक विद्यार्थ्याने मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, उर्दू यापैकी महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या कोणत्याही एका भाषा विषयाच्या **MIL** मधील अभ्यासपत्रिकेची निवड करणे अनिवार्य आहे.
३. **DSE ३, ४** मध्ये इतिहास विषयाच्या अभ्यासपत्रिकांची निवड केल्यास **DSC** मधील तीन अभ्यासपत्रिकांपैकी एक अभ्यासपत्रिका इतिहास विषयाची निवडणे अनिवार्य आहे.
४. **DSC** मधील अन्य दोन अभ्यासपत्रिका अन्य कोणत्याही दोन भिन्न विषयांच्या निवडता येतील.
५. **SEC** मध्ये महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या कोणत्याही विषयाच्या कौशल्याधारित अभ्यासपत्रिकांची निवड करणे अनिवार्य आहे.
६. **GE** मध्ये महाविद्यालयात विशेष स्तरावर उपलब्ध कोणत्याही दोन विषयांच्या प्रत्येकी एक अशा एकूण दोन आंतरविद्याशाख्यांची अभ्यासपत्रिकांची निवडणे अनिवार्य आहे. (उदा. **GE** इतिहास आणि **GE** राज्यशास्त्र)

## Equivalence

<b>T.Y.B.A.</b>	<b>Existing Pattern</b>	<b>CBCS Pattern (Since 2020 - 2021)</b>
Sem. V	Compulsory English	AEC - English Communication
	-----	MIL 3 (Compulsory Course)
		(Marathi/Hindi/Sanskrit/Urdu/Pali/Ardhamagadhi)
	Special Paper S-3	DSE 3
	Special Paper S-4	DSE 4
	General Paper G-3	DSC 1 (General Paper of Special subject - DSE 3 A & 4 A)
	Optional	DSC 2 E (General Paper of any subject)
		DSC 3 E (General Paper of any subject)
	-----	SEC-3 (Skill based Paper of any subject)
	-----	GE-1 A (Interdisciplinary Paper of any subject)
	-----	GE-2 A (Interdisciplinary Paper of any subject)
Sem. VI	Compulsory English	AEC - English Communication
	-----	MIL 4 (Compulsory Course)
		(Marathi/Hindi/Sanskrit/Urdu/Pali/Ardhamagadhi)
	Special Paper S-3	DSE 3 B
	Special Paper S-4	DSE 4 B
	General Paper G-3	DSC 1 F (General Paper of Special subject - DSE 3 B & 4 B)
	Optional	DSC 2 F (General Paper of any subject)
		DSC 3 F (General Paper of any subject)
	-----	SEC-4 (Skill based Paper of any subject)
	-----	GE-1 B (Interdisciplinary Paper of any subject)
	-----	GE-2 B (Interdisciplinary Paper of any subject)

**Kavayitri Bahinabai Chaudhari**  
**North Maharashtra University, Jalgaon**  
Structure of T. Y. B. A. (History) Under CBCS Pattern (2020 - 2021)

### List of Equivalence Papers

<b>Old</b>	<b>New CBCS Pattern</b>
Semester V	<b>Semester V</b>
HIS (G 3) 351 History of Modern Europe (1789 to 1900)	<b>DSC 1 E HIS 351 History of Modern Europe (AD 1781 - AD 1913)</b>
HIS (G 3) 351 History of Civilization (1815-1914)	<b>DSC 2 E HIS 351 History of civilization</b>
HIS (S 3) B 352 Expansion and Fall of the Maratha Power (1707-1761)	<b>DSE 1 C HIS 352 History of India (AD 1750 – AD 1857)</b>
HIS (S 4) 353 History of Mughal (1206-1526)	<b>DSE 2 C HIS 353 History of India (AD 1206 – AD 1526)</b>
HIS (S 3) 352 A Travel and Tourism Part I	<b>SEC 3 HIS 354 Travel and Tourism in India</b>
- - - - -	<b>GE 1 A HIS 355 Making of Contemporary India - 1</b>
Semester VI	<b>Semester VI</b>
HIS (G 3) 361 History of Modern Europe (1901 to 1945)	<b>DSC 1 F HIS 361 History of Modern Europe (AD 1914 - AD 1945)</b>
HIS (G 3) 361 History of Civilization (1915-1950)	<b>DSC 2 F HIS 361 History of civilization</b>
HIS (S 3) B 362 Expansion and Fall of the Maratha Power (1761-1818)	<b>DSE 1 D HIS 362 History of India (AD 1750 – AD 1857)</b>
HIS (S 4) 363 History of Mughal (1526-1707)	<b>DSE 2 D HIS 363 History of India (AD 1526 – AD 1707)</b>
HIS (S 3) 362 A Travel and Tourism Part II	<b>SEC 4 HIS 364 An Introduction to Museums in India</b>
- - - - -	<b>GE 1 B HIS 365 Making of Contemporary India - 2</b>

**Kavayitri Bahinabai Chaudhari**  
**North Maharashtra University, Jalgaon**  
**Choice Based Credit System**  
**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**DSC 1 F HIS 361**  
**History of Modern Europe (AD 1914 - AD 1945)**  
**Marks: 60**                   **Periods: 60**                   **Credits: 03**

---

**Objectives**

- i. Develop an interest in students to study the History as discipline.
- ii. To Introduce the students to the concept and Nature of modern European History.
- iii. It will Create a patriotism and European nationalism among the students.
- iv. The various approaches and context will be unraveled though the study of History.
- v. To encourage students to pursue carrier in Competitive Examinations.

**Outcomes (*students will be able to*)**

- i. Understand the concept and meaning of the ' History of Modern Europe'.
- ii. Explain important information of the 'History of modern Europe'.
- iii. To introduce various perspectives of the History of modern Europe.
- iv. Cover an Important topic of the 'History of Modern Europe' 1781 to 1945.
- v. To inculcate Liberty, Equality and fraternity among the students.

**Kavaytri Bahinabai Chaudhari**  
**North Maharashtra University, Jalgoan**  
**Choice Based Credit System**  
**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**DSC 1 F HIS 361**  
**History of Modern Europe (AD 1914 - AD 1945)**

**Marks: 60**

**Periods: 45**

**Credits: 03**

---

**Unit. 1: First World War.** **15**

- A) Background / Causes.
- B) Effects.
- A) Russian Revolution - Causes and Effects.
- B) League of Nation.

**Unit. 2 :Rise of Dictatorship.** **15**

- A) Italy.
- B) Germany.
- C) Kemal Pasha and Modernization of Turkey.

**Unit. 3 : Second World War.** **15**

- A) Causes.
- B) Effects.

तृतीय वर्षे कला सत्र सहावे  
सामान्य पेपर ३ DSC 1 F HIS 361

---

आधुनिक युरोपचा इतिहास (इ.स. १९१४ ते इ.स. १९४५)

गुण : ६०

तासिका : ४५

श्रेयांक : ०३

---

**प्रकरण १ले :** पहिले महायुद्ध.

१५

- अ) पार्श्वभूमी / कारणे.
- ब) परिणाम.
- क) रशियन राज्यक्रांती - कारणे व परिणाम.
- ड) राष्ट्रसंघ.

**प्रकरण २रे :** हुकूमशाहीचा उदय.

१५

- अ) इटाली.
- ब) जर्मनी.
- क) केमालपाशा आणि तुर्कस्थानचे आधुनिकीकरण.

**प्रकरण ३रे :** द्वितीय महायुद्ध.

१५

- अ) कारणे
- ब) परिणाम.
- क) संयुक्त राष्ट्रसंघ (U.N.O.)

## **Books for Study and Reference**

1. Crozier Brian, New Colonialism, London 1964.
2. Board Charles , An Economics Interpretation of the constitution of United States, free press – 1986.
3. Boyer paul ,Harvard Sitkoff ,Nancy wolochet, The Enduring vision : A History of the American People, volume I and II.
4. Gorge, Foundation of the Constitutional Government in Modern Japan, Harvard University Press,1967.
5. Allen Gorge, A Short Economic History of Japan,1867-1937,Londan Allen Unwin 1946.
6. Brandenburg Erich, From Bismarck to the World War, S. Chand and company, New Delhi.
7. Carr E.H., Twenty years Crisis, Londan-1958.
8. Chember F.P., Age Of Conflict: Contemporary World History : 1914 to present , George G. Harvap and co. Landon1950.
9. Cornwall R.D. , world History in 20<sup>th</sup> Century , Longman Londan-1961.
10. शिरगावकर ,आधुनिक युरोप (१७८९-१९६०),श्रीविद्या प्रकाशन,पुणे.१९७८.
11. सिरसीकर व.मं.,आधुनिक जगाचा इतिहास,कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे.१९८०.
12. वैद्य सुमन,आधुनिक जग(१८१४-१९१४),श्री.साईनाथ प्रकाशन नागपुर,२००७.
13. वैद्य सुमन,कोठेकर शांता,आधुनिक जग,श्री.साईनाथ प्रकाशन नागपुर,२०००.
14. कोलारकर शं.गो.,युरोपचा इतिहास(१७८९-१९४५),श्री.मंगेश प्रकाशन,नागपुर,१९७५.
15. पाटील म.वि./अमृतकर सु.चं.,आधुनिक युरोपचा इतिहास,
16. पाटील सं.जि./पाटील म.वि.,आधुनिक जगाचा इतिहास,अर्थवैज्ञानिक पब्लिकेशन,जळगाव,२०१५.
17. करंदीकर अ.ज.,दुसरे महायुद्ध,व्हीनस बुक्स,पुणे १९८७.
18. कदम य.ना.,आधुनिक युरोपचा इतिहास,(१७८९-१९४५),फडके प्रकाशन कोल्हापूर,२००४.
19. कुलकर्णी / फडके ,आधुनिक युरोप, देशमुख आणि कंपनी,पुणे १९६७.
20. जोगळेकर ज.द., फ्रेंच राज्यक्रांती,मॅजेस्टिक पब्लिकेशन,मुंबई १९८९.
21. मराठे द.श्री.,जगाचा इतिहास, देशमुख आणि कंपनी,पुणे १९५६.
22. विद्यालंकार सत्यकेतू ,युरोप का इतिहास (१७८९-१९४५), नई दिल्ली १९९६.

**Kavayitri Bahinabai Chaudhari**  
**North Maharashtra University, Jalgaon**  
**Choice Based Credit System**  
**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**DSC 2 F HIS 361 History of civilization**

**Marks: 60**

**Periods: 45**

**Credits: 03**

---

**Objectives**

1. Syllabus covers the competitive Examinations.  
(UPSC, MPSC, NET, SET, Railway Board and Staff Selection etc.)
2. To make awareness about Socio-economical World History.
3. To highlight Economic development in Europe.
4. To enable the student to understand the Economic Development of Modern World.

**Kavayitri Bahinabai Chaudhari**  
**North Maharashtra University, Jalgaon**  
**Choice Based Credit System**  
**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**DSC 2 F HIS 361 History of civilization**

**Marks: 60**

**Periods: 45**

**Credits: 03**

---

**Unit – 1 : Russian Revolution (1917) 15**

- a) Causes
- b) Consequences

**Unit – 2 : Socio-Economical Condition between Two World 15**

- a) Dawes plan, Young plan, Great Depression, Social Condition
- b) The Rise of New Ideology – Nazism, Fascism

**Unit – 3 : Progress Ear 15**

- a) Growth of Literature
- b) Growth of Science
- c) Growth of Technology

**निवड आधारित श्रेयांक पद्धत  
तृतीय वर्ष कला (इतिहास) सहावे सत्र  
DSC 2 F HIS 361  
संस्कृतीचा इतिहास**

---

**विद्यापीठ परीक्षा गुण : ६०  
अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षा : ४०**

**घड्याळी तास : ४५  
श्रेयांक : ०३**

---

**युनिट १ : रशियन राज्यक्रांती १५**  
१. कारणे  
२. परिणाम

**युनिट २ : दोन महायुद्धांच्या दरम्यानच्या काळातील आर्थिक व सामाजिक स्थिती १५**  
१. डॉवेस मंडळ, यंग योजना, आर्थिक महामंदी, सामाजिक स्थिती  
२. नव्या विचारसरणीचा उदय - नाझीवाद, फॅसिस्टवाद

**युनिट ३ : प्रगतीचा कालखंड १५**  
१. साहित्याचा विकास  
२. विज्ञानाचा विकास  
३. तंत्रज्ञानाचा विकास

## **Books for Study & References**

1. Davies - World History
2. Loon, H.Ven - The Study of Mankind
3. Lukas Henry S.- A Short History of Civilization
4. Swain J.E. - A History of World Civilization
5. Wallbank - Taylor and Balkey - Civilization Past and Present
6. Wells H.G. - Outline of History
7. सिरसीकर व.म. - आधुनिक जग
८. ओतूरकर, पोतनीस, महाजन - जगाचा संक्षिप्त इतिहास भाग-२
९. ठारे अनिल, आधुनिक जग
१०. कठारे अनिल - जागतिक घडामोर्डांचा इतिहास

## **Books for Reference**

1. Benton Christopher and Wolff - A History of Civilization, Vol. II
2. Burns - Western Civilization
3. Duant Will - The Story of Civilization (Relevant Volumes)
4. Hayes - Cultural History of Europe
5. Jacques Pierence - The Tides of History
6. Modell Solomon - A History of the Western World Vols. II
7. Toyabee A.J. - Mankind and Mother Earth
8. Turner Ralph - The Great Cultural Tradition, 2 Vols.

**Kavayitri Bahinabai Chaudhari**

**North Maharashtra University, Jalgaon**

**Choice Based Credit System**

**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**DSE 1 D HIS 362 History of India (AD 1750 – AD 1857)**

**Marks: 60**

**Periods: 45**

**Credits: 03**

---

**Salient features**

- Cover an important topic of History of India 1750 to 1857.
- The course broadly covers the basic information in this period.
- The syllabus provides chronological sequence of the “units” of the subject matter with proper placement of topics with their linkage for better understanding.
- Develop an interest in student to study the history as discipline.
- For making learning of history more relevant, meaningful and interesting.
- Develop positive attitude and appreciate contribution of freedom fighters towards the independents of India.

**Utility**

- It will create a patriotism and nationalism among the students.
- The students will be made aware with the historical perspectives of the freedom movement and sacrifices behind it through which the spirit of national integrity will be a part of study.
- The various approaches and contexts will be unraveled through the study of the subject.

**Learning objective**

- To introduce various perspectives of the Modern India
- To develop the spirit of nationalism among students.
- To bring an awareness among the students as responsible citizen of the country.
- To inculcate Liberty, Equality, and Fraternity among the students.
- To inculcate the rational thinking among the students.

**Kavayitri Bahinabai Chaudhari**  
**North Maharashtra University, Jalgaon**  
**Choice Based Credit System**  
**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**DSE 1 D HIS 362 History of India (AD 1750 – AD 1857)**

**Marks: 60**

**Periods: 45**

**Credits: 03**

---

**1. Rural Economy in India** **15**

- A) Land Revenue System of British Government
- B) Realization of Indian Economy
- C) Commercialization of Agriculture
- D) Famine Policy

**2. Trade and Industry in India** **15**

- A) De industrialization of handicraft
- B) Drain of Wealth
- C) Growth of Modern industry

**3. Popular Resistance against British Power** **15**

- A) Vijaynagar, Bhilla and Santhal
- B) Uprising of 1857 i) Causes ii) Failure

**तृतीय वर्ष साहीत्य सत्र सहावे**  
**विशेष पेपर ३ DSE 1 D HIS 362**

---

**भारताचा इतिहास (इ. स. १७५० ते इ. स. १८५७)**

**गुण : ६०**

**तासिका : ४५**

**श्रेयांक : ०३**

---

**प्रकरण १. भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था**

**१५**

- अ) ब्रिटीश सरकारच्या जमीन महसूल पद्धती
- ब) भारतीय अर्थव्यवस्थेचे ग्रामीणीकरण
- क) शेतीचे व्यापारीकरण
- ड) दुष्काळ धोरण

**प्रकरण २. भारतातील व्यापार आणि उद्योग**

**१५**

- अ) हस्तउद्योगांचा -हास
- ब) संपत्तीचे शोषण
- क) आधुनिक उद्योगांचा विकास

**प्रकरण ३. ब्रिटीश सत्तेविरुद्ध लोकप्रिय प्रतिकार**

**१५**

- अ) विजयनगर, भिल्ल आणि संथाळ
- ब) इ. स. १८५७ चा उठाव १. कारणे २. अपयश

## **Books for Study & References**

1. Arvind Ganachari, Nationalism and Social Reform in a Colonial Situation, Kalpaz Publication New Delhi, 2005.
2. Bipan Chandra, Communalism in Modern India . Vikas, NBT Delhi 1987
3. Bipin Chandra & Others, India's Struggle for Independence, Penguin Books, New Delhi.
4. C. Heimsath, - Indian Nationalism & Hindu Social Reform Cambridge University Press, Cambridge, 1985.
5. Chand Tara, History of Freedom Movement in India[Vol.II Publication Division, Gov.of India, New Delhi
6. Charles Heimsath, Indian Nationalism and Hindu social reform, Princeton University Press, 1964.
7. Chaudhari K.N. (ed.) - The Economic Development of India under the East India Company (1814-1858)
8. Data K.K. - Survey of India's Social Life and Economic Conditions in the 18th Century.
9. Desai A.R. - Social Background of Indian Nationalism
10. Desai A.R.- Peasant struggle in India
11. Dutt R.C. - Economic History of India
12. HeimsthCharls, Indian Nationalism and Hindu Social Reform, Princeton Unl Press
13. Jones Kenneth, Social and Religion Reform Movement in Modern India, Cambridge UNN Press, New Delhi
14. Joshi V.C. (ed) Rammohan And the process of modernization in India
15. K.N.Pannikar (ed), National and Left Movement in India,Vikas Publishing House Pvt,Ltd., New Delhi,1980.
16. Kope David - British Orientalism & the Bengal Renaissance the Dynamics of Indian Modernization (1713-1835)
17. Mahajan V.D., Modern Indian History, S.Chand Publication, New Delhi
18. Mariam Dossal & Ruby Maloni, State Intervention and Popular Response Western India in the 19<sup>th</sup> Century, Popular Prakashn, Mumbai
19. Michal Edvards, British India 1772-1942 Rupa New Delhi
20. Mishra B.B., The Indian Middle Classes: Their Growth in Modern Times, Oxford University Press, Delhi.
21. Mukharjee, Ramkrishna - Rise & Fall of East India Company
22. Naik S.P. & Nurullah S. - History of Education in India during the British Period
23. P.N.Chopra, (ed), Role of Indian Muslims in the Struggle for Freedom, Life and Life Publications, New Delhi, 1979
24. Raghbir Singh, Indian States and the new Regime, D.B.Taraporevala sons, Mumbai.

25. Sarkar Sumit, Modern India 1885 to 1947 Macmillan New Delhi
26. Sen Sukomal, Working class of India: history of Emergence and Movement, 1830- 1970, K. P. Bagchi And Company, Calcutta, 1977.
27. Sen, Amiya (ed.), Social and Religious Reform, Oxford University Press, New Delhi, 2003.
28. Singh Anita Inder, The Origins of the partition of India, 1936-1947, Oxford University Press, New Delhi, 1987.
29. Tara Chand - History of Freedom Movement in India, Vol. II, III & IV, Twentiet Century, Oxford University Press, New Delhi, 2003.
30. तळवलकर गोविंद, सत्तांतर, खंड १ ते ३, मौज प्रकाशन गृह,मुंबई
31. गोपाल एस., ब्रिटिश भारतातील सांस्कृतिक बंड, डायमंड पब्लिकेशन्स,पुणे
32. गारे गोविंद, स्वातंत्र्य लढयातील आदिवासी क्रांतिकारक, श्रीविद्या प्रकाशन,पुणे
33. ग्रोवर व बेल्हेकर, आधुनिक भारताचा इतिहास, एस चाँद दिल्ली
34. वैद्य व कोठेकर, आधुनिक भारताचा इतिहास, श्री साईनाथ प्रकाशन,नागपूर
35. बेडेकर,भणगे, भारतीय प्रबोधन, समाज प्रबोधन संस्था,पुणे १९७३
36. जावडेकर श.द.,आधुनिक भारत, कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे
37. ओमव्हेट गेल, वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड, सुगावा प्रकाशन, पुणे
38. नगरकर वसंत, पाकिस्तानचे जन्मरहस्य,म.रा.सा.सं.म.मुंबई
39. बिपिनचंद्र, स्वातंत्र्याचा लढा, एनबीटी, नवी दिल्ली
40. दिक्षित राजा, एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र मध्यमवर्गाचा उदय, डायमंड पब्लिकेशन्स,पुणे
41. देशपांडे प्र.न.,भारतीय स्वातंत्र्य लढा, विद्या प्रकाशन, औरंगाबाद
42. शहा जी.बी. व पाटील बी.एन.,आधुनिक भारताचा इतिहास
43. मोरवंचीकर रा.श्री.,आधुनिक भारत, पिंपळापुरे पब्लिशर्स, नागपूर
44. पाटील संजय, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, कुमुद पब्लिकेशन्स,जळगाव
45. पाटील बी.एन.,खानदेशातील समाज प्रबोधनाची चळवळ १९०० ते १९५०
46. पाटील मधुकर व अमृतकर सुनिल, समकालीन भारत, अथर्व पब्लिकेशन्स,धुळे
47. पाटील मधुकर व चौधरी रमाकांत, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, अथर्व पब्लिकेशन्स,धुळे
48. पंडित नलिनी, जातीयवाद आणि वर्गवाद, लोकवाडमय गृह,मुंबई
49. पंडित नलिनी, महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचा विकास, मॉर्डन बुक डेपो, पुणे
50. पवार जयसिंगराव, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, फडके प्रकाशन, कोल्हापूर

**Kavayitri Bahinabai Chaudhari**

**North Maharashtra University, Jalgaon**

**Choice Based Credit System**

**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**DSE 2 D HIS 363 History of India (AD 1526 – AD 1707)**

**Marks: 60**

**Periods: 45**

**Credits: 03**

---

**Objective**

- 1) Syllabus covers competitive examinations (UPSC, MPSC, NET, SET, Railway Board and Staff Selection etc.)
- 2) To developed the skill and opportunities among the student's.
- 3) To make awareness and interest about Social, Economic and Cultural Heritage and History of India.
- 4) To make awareness about research.
- 5) Syllabus related to tour and excursion visit and report writing.
- 6) Career and job oriented syllabus.

**Outcome**

- 1) Students learn about the various polity and sultanate period's (1206-1526) in India.
- 2) Students understand and review about the social, Economic and cultural information during the Sultanate period in Medieval India.
- 3) Students understand and review detail about the agricultural, trade and commerce position of women and religious condition in sultanate period.

**उदिष्ट्ये**

- १) मध्ययुगीन भारतातील १२०६ - १५२६ या काळात भारतात होवून गेलेल्या विविध राजघराण्यांची व सुलतानाची माहिती व त्यांच्या कार्याचा आढावा याची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे.
- २) मध्ययुगीन भारतातील सुलतानशाही काळातील सामाजिक, आर्थिक, व सांस्कृतिक परिस्थितीचा आढावा घेणे.
- ३) मध्ययुगीन भारतातील सुलतानशाही काळातील शेतीव्यवस्था, उद्योगधंडे, व्यापार व्यवस्था, स्त्रीजीवन व धार्मिक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणे व त्याची माहिती विद्यार्थ्यांना करून देणे.

**वैशिष्ट्ये**

- १) अभ्यासक्रम संबंधित स्पर्धा परीक्षेसाठी उदा. यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., नेट/सेट, रेल्वे बोर्ड आणि इतर कर्मचारी निवड इत्यादी संबंधी उपयुक्त
- २) विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि संधी विकसित करणे.
- ३) सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जागरूकता व आवड निर्माण करणे.
- ४) संशोधनाबद्दल आवड निर्माण करणे.
- ५) अभ्यासक्रमाशी संबंधित सहल भेट देऊन अहवाल तयार करणे.
- ६) करियर आणि नोकरीभिमुख अभ्यासक्रम.

**Kavayitri Bahinabai Chaudhari**

**North Maharashtra University, Jalgaon**

**Choice Based Credit System**

**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**DSE 2 D HIS 363 History of India (AD 1526 – AD 1707)**

**Marks: 60**

**Periods: 45**

**Credits: 03**

---

**Chapter 1 : Sources** 15

- I. Archeological Sources
- II. Literary sources – Persian, Sanskrit
- III. Foreign travelers account

**Chapter 2 : Mughal Period** 15

- I. Babar, Humayun, Shershaha Suri, Akbar, Jahangir, Shahajahan and Aurangzeb
- II. Decline of Mughal Empire

**Chapter 3 : A) Administration** 15

- I. Mughal Administration - Central ,provincial, Revenue and Judicial
- II. Shershaha Suri – Administration Reforms

**B) Economic, Religious condition and Art and Architecture under Mughal**

- I. Agriculture, Trade and Industries
- II. Sufism
- III. Art and Architecture

**तृतीय वर्ष साहीत्य सत्र सहावे**  
**DSE 2 D HIS 363 भारताचा इतिहास (१५२६ ते १७०७)**

गुण : ६०

तासिका : ४५

श्रेयांक : ०३

---

प्रकरण १ : मोगलकालीन साधने

१५

- १) पुरातत्वीय साधने
- २) वाङ्मयीन साधने - पर्शियन, संस्कृत
- ३) परकीय प्रवाशांचे वृत्तांत

प्रकरण २ : मुघल कालखंड

१५

- १) बाबर, हुमायुन, शेरशहा सुरी, अकबर, जहांगिर, शहाजहान व औरंगजेब
- २) मोगल सत्तेचा न्हास

प्रकरण ३ : अ) मोगलकालीन प्रशासन

१५

- १) मोगल प्रशासन - केंद्रीय व प्रांतीय प्रशासन, न्याय, महसूल
- २) शेरशहा सुरी - प्रशासकीय सुधारणा
- ब) मोगलकालीन आर्थिक, धार्मिक स्थिती आणि कला व स्थापत्य
  - १) कृषी, व्यापार व उद्योगधंदे
  - २) सुफी पंथ
  - ३) कला व स्थापत्य

## **Books for Study and Reference**

- १) Chandra Satish, Medieval India - Society, The Jahagirdari & The Village, Delhi
- २) Srivastava A.L. – The Sultanate of Delhi, Shivalal Agrarwal & Company Agra
- ३) Lunia B.N. – Life and Culture in Medieval India, Kamal Prakashan Indore
- ४) Chitnis K.N. - Glimpses of Medieval Indian Ideas & Institution. Poona
- ५) Chitnis K.N. - Social Economical History of the Medieval India.
- ६) Dutt - Survey of India's Social Life & Economic Condition in the 18<sup>th</sup> Century.
- ७) Moreland W.H. - From Akbar To Aurangzeb : A Study In Economic History, London
- ८) महाजन वी.डी. - मध्ययुगीन भारत, एस.चंद एण्ड कम्पनी लि. दिल्ली
- ९) डॉ.श्रीवास्तव आशीर्वादीलाल - मुगलकालीन भारत, शिवलाल अग्रवाल एण्ड कंपनी आग्रा
- १०) डॉ.श्रीवास्तव आशीर्वादीलाल - दिल्ली सल्तनत, शिवलाल अग्रवाल एण्ड कंपनी आग्रा
- ११) वर्मा हरिशचंद्र (संपा) - मध्यकालीन भारत, हिंदी माध्यम कार्यान्वय निदेशालय हिंदी विश्वविद्यालय, दिल्ली
- १२) मूरलँड डल्ब्यू.एच. (अनु.कोगेकर सुनंदा) - अकबरकालीन हिंदुस्थान, डायमंड पब्लिकेशन्स पुणे
- १३) सिद्धीकी एन.ए. (अनु.सासवडकर प्र.ल.) - मोगलकालीन महसूल पद्धती, डायमंड पब्लिकेशन्स पुणे
- १४) सतीश चंद्र (अनु-एस.कीरसागर) - मध्ययुगीन भारत, के सागर पब्लिकेशन्स, पुणे
- १५) मेहता जे.एल. (अनु.देशपांडे ब.तु.) - मध्ययुगीन भारताचा बृहत इतिहास, के सागर पब्लिकेशन्स, पुणे
- १६) डॉ.गाठाळ साहेबराव - भारताचा इतिहास (१५५०-१७६०), तिरुपती प्रकाशन, परभणी
- १७) डॉ.कठारे अनिल - मध्ययुगीन भारताचा इतिहास, प्रशांत पब्लिकेशन्स जळगांव
- १८) डॉ.आठल्ये वि.भा. - भारताचा इतिहास (प्रारंभापासून ते १७६० पर्यंत), अंशुल पब्लिकेशन, नागपूर
- १९) डॉ.काटे पी.व्ही. - मध्ययुगीन भारत (१००० ते १७०७) कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद
- २०) बिरादार टी.के. - मोगलकालीन भारत (१५२६-१७०७) रत्नदिप बुक सेंटर, उदगीर
- २१) भांडवलकर एस.एस. - मध्ययुगीन भारताचा इतिहास, अभिजीत पब्लिकेशन, लातुर
- २२) मार्डीकर मदन - मध्ययुगीन भारताचा इतिहास, विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगाबाद
- २३) डॉ.रोडे सोमनाथ - मध्ययुगीन भारताचा राजकीय व सांस्कृतिक इतिहास, पिंपळापुरे ॲण्ड कंपनी पब्लिशर्स, नागपुर

**Kavayitri Bahinabai Chaudhari**

**North Maharashtra University, Jalgaon**

**Choice Based Credit System**

**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**SEC 4 HIS 364 An Introduction to Museums in India**

**Marks: 60**

**Periods: 45**

**Credits: 03**

---

### **Objectives**

1. To create awareness among the students about the role of Museum in the preservation of Heritage.
2. To explain the importance of Museums in study of History.
3. To create awareness to conserve the historical Monuments & Places in their local areas.
4. To encourage students to pursue career in museology.

### **Outcomes (*Students will be able to*)**

1. Grasp the concept of Museum.
2. Acquire adequate knowledge about Historical Importance of Museums as Sources of History.
3. Understand Management of Museums.
4. Acquire important information of some Famous Museums in India.
5. Develop career in Tourism industry.

### **उद्दीष्ट:**

१. वारसा संरक्षणामध्ये वस्तूसंग्रहालयांची भूमिका विद्यार्थ्यांना अवगत करून देणे.
२. इतिहासाच्या अभ्यासात वस्तूसंग्रहालयांचे महत्व स्पष्ट करणे.
३. स्थानिक परिसरातील स्मारके व स्थळे यांच्या संरक्षणासाठी जागृती निर्माण करणे.
४. वस्तूसंग्रहालशास्त्रासंदर्भातील व्यावसायिक वा नोकरीच्या संधीबाबत विद्यार्थ्यांना उद्युक्त करणे.

## **Kavayitri Bahinabai Chaudhari**

**North Maharashtra University, Jalgaon**

## **Choice Based Credit System**

## **T.Y.B.A. (History) Sem. VI**

**SEC 4 HIS 364 An Introduction to Museums in India**

**Marks: 60**

Periods: 45

Credits: 03

## **Chapter 1: Museums**

15

- I. Definition
  - II. History of Development of Museum in India
  - III. Historical Importance of Museum

## **Chapter 2: Management Of Museums**

15

- I. Role of Museum Management
  - II. Methods of Collection and Conservation of Objects in Museums
  - III. Types of Museums

## **Chapter 3: Some Famous Museums**

15

- I. National Museum, New Delhi
  - II. Indian Museum, Kolkata
  - III. Chhatrapati Shivaji Maharaj Museum, Mumbai
  - IV. Salar Jung Museum, Hyderabad
  - V. Raja Dinkar Kelkar Museum, Pune
  - VI. Central Museum (Ajab Bangla), Nagpur
  - VII. Rajwade Sanshodhan Mandal, Dhule

**तृतीय वर्ष साहीत्य सत्र सहावे**  
**SEC 4 HIS 364**  
**भारतातील वस्तूसंग्रहालयांचा परिचय**

गुण : ६०

तासिका : ४५

श्रेयांक : ०३

**प्रकरण १ : वस्तूसंग्रहालये**

१५

१. व्याख्या
२. भारतात वस्तूसंग्रहालयांचा उदय आणि विकास - ऐतिहासिक आढावा
३. वस्तूसंग्रहालयांचे ऐतिहासिक महत्व

**प्रकरण २ : वस्तूसंग्रहालयांचे व्यवस्थापन**

१५

१. वस्तूसंग्रहालय व्यवस्थापनाची भूमिका
२. वस्तूसंग्रहालयातील वस्तूंचा संग्रह आणि जतन करण्याबद्दलच्या पद्धती.
३. वस्तूसंग्रहालयाचे प्रकार

**प्रकरण ३ : ही प्रसिद्ध वस्तूसंग्रहालये**

१५

१. राष्ट्रीय वस्तूसंग्रहालय, नवी दिल्ली
२. इंडियन म्युझियम, कोलकाता
३. छत्रपती शिवाजीमहाराज वस्तूसंग्रहालय, मुंबई
४. सालाराजग वस्तूसंग्रहालय, हैदराबाद
५. राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय, पुणे
६. मध्यवर्ती वस्तूसंग्रहालय (अजब बंगला), नागपूर
७. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे

## **Suggested Readings**

1. Agrawal, O.P.. Essentials of Conservation and Museology, Delhi, 20
2. Banerjee, N. R., Museum and Cultural Heritage of India, Agam Kala Prakashan, New Delhi, 1990.
3. Dwivedi V.P., Museums and Museology: New Horizons Agam Kala Prakashan, New Delhi, 1980.
4. G. Edson & Dean David, Handbook for Museum, London, Routledge, 1986.
5. Markham S. F., The Museums of India, The Museum Association, London, 1936.
6. Plenderleith H. J, The Conservation of Antiquities and Works of Art: Treatment, Repair and Restoration, Oxford University Press, New York, 1956.
7. Sarkar, H., Museums and Protection of Monuments and Antiquities in India, Sundeep Prakashan, New Delhi, 1981.
8. Thomson, John M.A. and Others, Manual of Curatorship: A Guide to Museum Practice, Routledge, New York, 1984.
9. Wittlin Alma, Museums: It's History and Its Tasks in Education, Routledge and Paul, London, 1949.
10. ढवळीकर, मधुकर - पुरारिलेखाविद्या
11. गायकवाड, हनमाने, सरदेसाई - ऐतिहासिक कागदपत्रे व स्थळे
12. गोखले, शोभना लक्ष्मण - पुराभिलेखविद्या, कॉन्ट्रिनेन्टल प्रकाशन, पुणे, २००७
13. कठारे, अनिल, साखरे विजया, पाटील गौतम, - पुरातत्व विद्या - वस्तूसंग्रहालय आणि पर्यटन, विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगाबाद, मार्च २०१५.
14. केतकर, श.म. संग्रहालयपरिचय
15. कांडगे, मंदा - पुण्यातील संग्रहालये, संस्कृती प्रकाशन, पुणे
16. महाजन, शांताराम गजानन इ दप्तरखाने व वस्तुसंग्रहालये, विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे, २००७

**Kavayitri Bahinabai Chaudhari**  
**North Maharashtra University, Jalgaon**  
**Choice Based Credit System**  
**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**GE 1 B HIS 365 Making of Contemporary India - 2**  
**Marks: 60**                   **Periods: 45**                   **Credits: 03**

---

**Objective & Outcome of this course**

This course presents some important vignettes of a complex, highly diverse India that is also witnessing unprecedented changes since its formal independence in 1947 from Great Britain. The course revolve around social dimensions of change, political democracy, economic transition from the state to the market, gender relations, India's economic globalization and changing world view. However, it would be helpful if students are aware of the socio political dynamics at play in contemporary India and keep themselves abreast with current affairs and debates in the country to fully appreciate the various dimensions and contours of the subject matter in the course.

**Kavayitri Bahinabai Chaudhari**  
**North Maharashtra University, Jalgaon**  
**Choice Based Credit System**  
**T.Y.B.A. (History) Sem. VI**

---

**GE 1 B HIS 365 Making of Contemporary India – 2**  
**Marks: 60**                   **Periods: 45**                   **Credits: 03**

---

<b>Unit 1. Social Justice</b>	<b>15</b>
a. Tribal Movements b. Dalit Movements c. Women Movements	
<b>Unit 2. Major Challenges</b>	<b>15</b>
a. Communalism b. Regional Tensions c. Naxalism	
<b>Unit 3. Education and Science</b>	<b>15</b>
a. Progress in the field of Education b. Nuclear Policy c. Development Space Science	

**तृतीय वर्ष साहीत्य सत्र सहावे**  
**GE 1 B HIS 365 समकालीन भारताची निर्मिती - २**

**गुण : ६०**

**तासिका : ४५**

**श्रेयांक : ०३**

---

**प्रकरण पहिले - सामाजिक न्याय** १५

- अ. आदिवासी चळवळ
- ब. दलित चळवळ
- क. स्त्रियांच्या चळवळी

**प्रकरण दुसरे - भारतापुढील मुख्य आव्हाने** १५

- अ. जमातवाद
- ब. प्रादेशिक समस्या
- क. नक्षलवाद

**प्रकरण तिसरे - शिक्षण व विज्ञान** १५

- अ. शिक्षण क्षेत्रातील विकास
- ब. आणिवक धोरण
- क. अंतराळ क्षेत्रातील प्रगती

### **Books for study and reference**

- 1) Appadurai, Domestic Roots of India's Foreign Policy 1947-1972 New Delhi: Oxford University Press, 1979.
- 2) Austin, Granville, Working a Democratic Constitution: the Indian Experience New Delhi: OUP, 1999.
- 3) Balakrishnan, P. Economic Growth and its Distribution in India Hyderabad: Orient Black Swan, 2005
- 4) Baru Sanjaya, 1991 How P.V.Narasimha Rao Made History, Aleph Publication
- 5) Bipin Chandra & others, India After Independence 1947-2000 Penguin Books India, 1999.
- 6) Bakke, K.M. "State, Society, and Separatism in Punjab." *Regional and Federal Studies*, vol. 19, no. 2 (May 2009)
- 7) Chakrabarty, D., Rochona Majumdar, Andrew Sartori From the Colonial to the Post-Colonial: India and Pakistan in Transition New Delhi OUP, 2007.
- 8) Chatterjee, Partha ed. State and Politics in India New Delhi: OUP, 1994.
- 9) Desai A.R., Agrarian Struggles in India after Independence, Oxford, New Delhi 1986.
- 10) Desai Neera & Takkar Usha, Women in Indian Society, NBT 2007.
- 11) Dhawan, Rajeev, ed. Law and Society in Modern India New Delhi: OUP, 1997
- 12) Dutt V.P., Indian Foreign Policy Since Independence, NBT New Delhi, 2007.
- 13) Dreze, Jean and Amartya K. Sen. Indian Development : Selected Regional Perspectives New Delhi: OUP, 1997.
- 14) Dreze, Jean and Amartya K. Sen. India: Development and Participation New Delhi: OUP, 2002.
- 15) Frankel, Francine R., ed. Transforming India: Social and Political Dynamics of Democracy. Oxford: OUP, 2000.
- 16) Francine Frankel, India's Political Economy, 1947-2004, New Delhi: OUP, 2006.
- 17) Ghai, K.K., Indian Government and Politics, New Delhi, 1912.
- 18) Gopal, Jayal Niraja, ed. Democracy in India. New Delhi: OUP, 2001.
- 19) Hiranmay Karelker, Independent India : The First Years, Delhi 1998.
- 20) Jayapalan N., India & her Neighbours, Atlantic-2000.
- 21) Jean Dreze and Amartya Sen, India : Economic Development and Social Opportunity, Oxford University Press, New Delhi 1996.
- 22) Joya Chatterji, The Spoils of Partition: Bengal and India, 1947- 67, Cambridge University Press, 2007.
- 23) Jaffrelot, Christophe, The Hindu Nationalist Movement and Indian Politics 1925 to 1990s. New Delhi: Penguin, 1999.

- 24) Kapila, Uma, Indian Economy Since Independence, Academic Foundation, 2009.
- 25) King, Robert D.Nehru and the Language Politics of India. New Delhi: OUP, 1997.
- 26) Kothari, Rajni, Caste in Indian Politics, New Delhi: Orient Longman, 1970.
- 27) Kochanek, Stanley, The Congress Party of India: the Dynamics of One Party Democracy. Princeton: PUP, 1968.
- 28) Mahajan V.D., History of India, Vol. (1919-1974), vol.II (1974-1982).
- 29) Marino Andy, Narendra Modi A Political Geography, Harper Collins Publication
- 30) McCartney, Matthew, India – The Political Economy of Growth, Stagnation and the State, 1951-2007 ,2009
- 31) Menon V.P., The story of the integration of the Indian States, Orient Longmans, 1961.
- 32) Mukharji Pranab, The Dramatic Decade The Indira Gandhi Years, Rupa Publications
- 33) Mukhopadhyay Nilanjan , Narendra Modi The Man, The Times, Tranquebar
- 34) Parth Chatterjee,ed.,Wages of Freedom : Fifty Years of the Indian Nation-State, Delhi 1998.
- 35) Paul R. Brass, The Politics of India Since Independence, Cambridge University Press, Delhi.
- 36) Rajni Kothari, Politics in India, New Delhi: Orient Longman, 1970.
- 37) Ramachandra Guha. India After Gandhi: The History of the World's Largest Democracy. New York: Ecco (Harper Collins), 2007.
- 38) Rachel, Dwyer and Christopher Pinney, eds. Pleasure and the Nation: The History, Politics and Consumption of Public Culture in India. New Delhi: OUP, 2000.
- 39) Singh K.S., ed., Tribal Movements in India, 2 Volumes, New Delhi 1982.
- 40) Sunil Khilnani, The Idea of India, Penguin Books, New Delhi, 2004
- 41) Thapar Romila,The Past As Present Forging Contemporary Identities Through History, Aleph Publication
- 42) Tharoor Shashi, India From Midnight to the Millennium, New Delhi,1997.
- 43) Tarlo, Emma. Unsettling Memories: Narratives of the Emergency in Delhi. Los Angeles: University of California Press, 2003.
- 44) Vinaik, Achin and Rajeev Bhargava Understanding Contemporary India, Hyderabad: OB Swan, 2010.
- 45) Yogendra Singh, Social Change in India, New Delhi 1993.
- 46) कोलारकर श.गो.,स्वतंत्र भारताचा इतिहास १९४७-१९८०, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, २००४.
- 47) कोठेकर शांता,आधुनिक भारताचा इतिहास १९४७ ते २०००, श्री साईनाथ प्रकाशन
- 48) ग्रोक्हर-बेल्हेकर, आधुनिक भारताचा इतिहास, एस.चांद, दिल्ली २००७.
- 49) गारे गोविंद, आदिवासी वीरपुरुष, श्रीविद्या प्रकाशन, नागपूर १९८६.
- 50) गारे गोविंद, आदिवासी समाज आणि संस्कृती, अमृत प्रकाशन, औरंगाबाद.
- 51) देवळाणकर शैलेंद्र, भारतातील परराष्ट्र धोरण : सातत्य आणि स्थित्यंतर, प्रतिमा प्रकाशन, पुणे २००७.
- 52) दिवाण मोहन देवधन, दिवाण विवेक, भारताती राज्यांचे राजकारण, विद्या प्रकाशन, नागपूर २००४.

- 53) फडके य.दि.,विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड १ ते ८, मौज प्रकाशन, मुंबई २००७.
- 54) फडके य.दि., लोकसभा निवडणुका - १९५२ ते १९९९, अक्षर प्रकाशन, मुंबई १९९९
- 55) वैद्य सुमन, कोठेकर शांता, आधुनिक भारताचा इतिहास १९४७-१९८६, साईनाथ प्रकाशन, नागपूर.
- 56) बिपिनचंद्र अनु.पारथी मा.कृ.व इतर, इंडिया अफटर इंडिपेंडन्स, के सागर, पुणे २००४.
- 57) भोळे भा.ल., भारतीय गणराज्यांचे शासन आणि राजकारण, पिंपळापुरे प्रकाशन, नागपूर २००३.
- 58) पाटील मधुकर, अमृतकर सुनिल, समकालीन भारत, अर्थवैज्ञानिक, घुळे
- 59) पळशीकर सुहास, देश-प्रदेश-प्रादेशिक राजकारणाच्या बदलत्या दिशा, युनिक अकॉडमी पुणे २०१५.
- 60) पवार प्रमोद व इतर (संपादक), महाराष्ट्रातील स्थित्यंतरे, अर्थवैज्ञानिक, घुळे
- 61) मधु मंगेश कर्णिक ,सांस्कृतिक महाराष्ट्र १९६० ते २०१० भाग १, मरासाआसंमं,मुंबई
- 62) कुलकर्णी, चंपानेरकर ,असा घडला भारत, रोहन प्रकाशन, पुणे २०१३
- 63) एरंडे वि., भारतीय लोकशाही अपेक्षा आणि वास्तव, निर्मल प्रकाशन, नांदेड २०००.
- 64) शहा घनश्याम, चिकटे प्राची (अनु.), भारतातील सामाजिक चळवळी, सेज पब्लिकेशन्स, दिल्ली, २०११.